



महाराष्ट्र शासन

संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन, मुंबई

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय इमारत चौथा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय आवार, पी. डीमेलो रोड, फोर्ट, मुंबई - ४०० ००१
दुरध्वनी: +९१-२२-२२६२०३६१-६५/२२६५२२५१/५७/५९. टेलीग्राम: "MEDUCATNSEARCH" फॅक्स: +९१-२२-२२६२०५६२/२२६५२१६८

संकेतस्थळ: <http://www.dmer.org>

क्र.संवेशिवसं/रा.छ.शा.म.शि.शु.शि./पं.दे.व.नि.भ./योजना/अधिसूचना-1/2017-18/1-अ,दिनांक:05/03/2018.

वैद्यकीय शिक्षणातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती व डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनाकरिता अर्ज 2017-18

वैद्यकीय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, शासनाचे पत्र क्रमांक एमईडी-1018/प्र.क्र.04/18/ शिक्षण-2, दिनांक 27/02/2018 नुसार मान्यता प्राप्त निवडक व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेमार्फत (CAP) प्रवेश घेतलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने खालील योजनांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

1. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना :-

- सदरहू योजनेचा लाभ घेण्यासाठी एम.बी.बी.एस. (बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी) व बी.डी.एस. (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) (खाजगी अभिमत/स्वयं अर्थसहाय्य विद्यापिठे तत्सम श्रेणीतील महाविद्यालये वगळून) या अभ्यासक्रमातील विद्यार्थी ज्यांच्या कुटुंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) उत्पन्न 2.50 लाखाच्या आत आहे. तसेच अन्य अभ्यासक्रमाच्या बीएएमएस, बीएचएमएस, बीयुएमएस, बीपीटीएच, बीओटीएच व बीएससी नर्सिंग (खाजगी अभिमत/स्वयं अर्थसहाय्य विद्यापिठे तत्सम श्रेणीतील महाविद्यालये वगळून) अभ्यासक्रमात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न मर्यादा रु.6.00 लाख व त्यापेक्षा कमी आहे. अशा प्रवेशित विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क नियमन प्राधिकरणाद्वारे निश्चित केलेल्या शिक्षण शुल्काच्या 50 टक्के पर्यंतची प्रतिपूर्ती शासनाकडून करण्यात येईल.
- वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील एम.बी.बी.एस. (बॅचलर ऑफ मेडिसिन अँड बॅचलर ऑफ सर्जरी) व बी.डी.एस. (बॅचलर ऑफ डेंटल सर्जरी) या अभ्यासक्रमांसाठी शासकीय, अनुदानित राज्यातील सर्व खाजगी वैद्यकीय विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये (खाजगी अभिमत/स्वयं अर्थसहाय्य विद्यापिठे तत्सम श्रेणीतील महाविद्यालये वगळून) ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे (दोन्ही पालकांचे एकत्रित) वार्षिक उत्पन्न रु.2.50 लाख पेक्षा जास्त व रु.6.00 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे. अशा विद्यार्थ्यांनी राष्ट्रीयकृत अथवा अनुसूचित बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेतले असल्यास त्या कर्जावरील व्याजाची रक्कम ही राष्ट्रीयकृत बँकेकडून देण्यात येणाऱ्या शैक्षणिक कर्जावरील व्याजाच्या मर्यादेपर्यंतची रक्कम ही अनुदान स्वरूपात शासनाकडून संबंधीत बँकेस अदा करण्यात येईल याबाबत अर्जदारांना बँकेची प्रमाणपत्र जोडणे आवश्यक राहिल यामध्ये सन 2017-18 च्या व्याजाची आकारणी बाबत नमुद असणे गरजेचे आहे.

2. डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना :-

- वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील वैद्यकीय व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शासकीय, अनुदानित राज्यातील सर्व खाजगी वैद्यकीय विनाअनुदानित व्यावसायिक अभ्यासक्रमांची महाविद्यालये (खाजगी अभिमत/स्वयं अर्थसहाय्य विद्यापिठे तत्सम श्रेणीतील महाविद्यालये वगळून) अल्पभूधारक शेतकी व नोंदणीकृत मजूर यांच्या महानगरातील (मुंबई व पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरण क्षेत्रातील सर्व शहरे, औरंगाबाद व नागपूर) संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना प्रतिमहा रु.3,000/- व राज्यातील इतर ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या पाल्यांना प्रतिमहा रु.2,000/- इतका वसतिगृह निर्वाह भत्ता जास्तीत जास्त दहा महिन्यासाठी अनुज्ञेय राहिल.

- टिप :- 1) पात्रतेचे निकष वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संकेतस्थळ www.dmer.org वर उपलब्ध आहेत.
- 2) वरील योजनांची मंजूर रक्कम विद्यार्थ्यांना त्यांच्या आधार संलग्नित बँक खात्यामध्ये जमा करण्यात येईल. त्याकरीता विद्यार्थ्यांनी आपले आधार कार्ड नंबर बँक खात्याशी संलग्नित असणे आवश्यक राहिल.

अ.क्र.	कार्यपध्दती	पासून	पर्यंत
1.	सर्व पात्र विद्यार्थ्यांनी www.dmer.org या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे.	05/03/2018	15/03/2018
2.	संस्थानी त्यांच्या लॉग-ईन आयडी व पासवर्ड चा वापर करून सर्व अर्जांची छाननी करणे.	15/03/2018	20/03/2018
लॉग-ईन वेळापत्रकात काही बदल झाल्यास संकेतस्थळावर देण्यात येईल.			

सर्व संस्थांच्या अधिष्ठाता/ प्राचार्य यांना सुचना देण्यात येते की, उपरोक्त योजनांची माहिती संस्थांच्या दर्शनी भागातील सुचना फलकावर कायमस्वरूपी लावावी. सर्व विद्यार्थ्यांना वरील योजनांची माहिती द्यावी, पात्र विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून घेण्यात यावे व भरलेल्या अर्जांची पुढील कार्यवाहीसाठी ऑनलाईन पध्दतीने विहित कालावधीत छाननी करावी. विहित कालावधीत प्राप्त न होणारे अर्ज स्विकारण्यात येणार नाहीत. याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी.

सही/-
संचालक,
वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई